

## जाहीर सूचना

राज्य शासनाची / मान्यता नसलेले विद्यापीठे / अभिमत विद्यापीठे / शैक्षणिक संस्था / अनाधिकृत विद्यालये / महाविद्यालये.

मान्यता नसलेले विद्यापीठे / शैक्षणिक संस्था / अनाधिकृत महाविद्यालये / अशासकीय संस्था / निमशासकीय संस्था / विद्यालयामधील परावैद्यकीय पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र या अभ्यासक्रमांना प्रवेश न घेण्याबाबत.

राज्यात “महाराष्ट्र परावैद्यक परिषद कायदा २०१९” नुसार दि. १ जुलै २०१७ रोजी “महाराष्ट्र परावैद्यक परिषद” घटित करण्यात आलेली असून यामध्ये राज्यातील सर्व परावैद्यकीय शाखेच्या तंत्रज्ञाची नोंदणी करण्याचे प्रावधान सेक्शन २६ - १ व २ नुसार परावैद्यकीय शासनमान्य अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करणे सक्तीचे असून परिषदेकडे नोंदणीकृत असणाऱ्या व्यक्तीनांच राज्यात परावैद्यकीय व्यवसाय करण्यास वरील कायद्याने परवानगी असेल.

परंतु राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ, उच्चतंत्र व व्यवसाय शिक्षण Minimum Competency Vocational Courses (MCVC) यामधील अनाधिकृत अभ्यास पाठ्यक्रम चालवत असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले असून अनाधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० नुसार अनाधिकृत अभ्यास पाठ्यक्रम सुरु करण्यास मनाई करण्यात आली असून उक्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थीवर्ग व पालक यांना सुचित करण्यात येते की, अनुसूची मधील क्र. १ ते २२ व सुधारीत अनुसूची नोव्हें १३, २०१९ नं. MPC/0719/C.R.164/Act मधील समाविष्ट शैक्षणिक अभ्यास पाठ्यक्रम चालविणाऱ्या संस्थानी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त विद्यापीठे, उच्चतंत्र व व्यवसाय शिक्षण मंडळ, MCVC पाठ्यक्रमास वरील सक्षम प्राधिकरणाची मान्यता नसल्यास अशा विद्यापीठे / अभिमत विद्यापीठे / महाविद्यालये / विद्यालयामध्ये प्रवेश घेवु नये.

सक्षम प्राधिकरणाची मान्यता नसलेली विद्यापीठे / अभिमत विद्यापीठे अथवा अनाधिकृत संस्था प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना खोटी अमिषे दाखवुन अथवा संस्था मान्यताप्राप्त आहे असे भासवुन प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात व नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणुक झाल्याचे निदर्शनास येते. अशी माहिती परावैद्यकीय परिषदेकडे येत असल्याच्या पार्श्वभुमिवर सर्व प्रवेशोच्छुक विद्यार्थी आणि पालक यांना सतर्क करण्यात येते की, कोणत्याही अनाधिकृत संस्थेच्या अथवा विद्यापीठाच्या भुलथापांना बळी न पडता अभ्यासक्रमाची संलग्नता तपासून घ्यावी व नंतरच प्रवेश द्यावा.

उपरोक्त शासनमान्य परावैद्यकीय अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तीनांच परिषदेकडे सेक्शन २६ (२) नुसार नोंदणी करता येईल. वरील अर्हता धारण न करणाऱ्या व्यक्ती / संस्थांवर सेक्शन ३१ (१) नुसार कारवाई करणे बंधनकारक आहे.

तरी राज्यात विना परवानगीने शैक्षणिक संस्थांनी वरील अभ्यासक्रमास सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे बंधनकारक आहे / घ्यावी असे परिषदेतर्फे कळविण्यात येत आहे.

परिषदेच्या संकेतस्थळावर परावैद्यकीय अभ्यासक्रमाची अनुसूची उपलब्ध आहे.

श्रीमती दिशा द. गुड्डळकर

प्रबंधक

महाराष्ट्र परावैद्यकीय परिषद, मुंबई

